



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-ब

वर्ष ४, अंक ४१] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१८/आश्विन १९-२५, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.

क्रमांक संकीर्ण.३५१८/प्र.क्र.३३/१९-अ.—महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (२००६ चा महा.२१) याचे कलम ७ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि या अगोदर करण्यात आलेले सर्व नियम, आदेश, सूचना किंवा याबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचना यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकारितेतील विभाग प्रमुख आणि प्रादेशिक विभाग प्रमुख यांची यादी सोबत जोडलेल्या अनुसूची-१ प्रमाणे प्रसिद्ध करित आहे आणि उक्त अधिनियमान्वये जे बदली करण्यास सक्षम असतील अशा सोबत जोडलेल्या अनुसूची-२ मधील स्तंभ (३) मध्ये नमूद केलेल्या प्राधिकाऱ्यांना या अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये दर्शविलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी सक्षम बदली प्राधिकारी म्हणून अधिसूचित करित आहे.

अनुसूची-१

अ. क्र.	कार्यालयाचे नाव (१)	विभाग प्रमुख (२)	प्रादेशिक कार्यालय प्रमुख (३)
१	सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई	अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई	--
२	महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई	सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.	सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
३	सैनिक कल्याण विभाग, पुणे	संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे	--
	सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद.	संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद.	--
४	विमानचालन संचालनालय, मुंबई.	प्रधान सचिव (विमानचालन), सामान्य प्रशासन विभाग. मंत्रालय, मुंबई	संचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई.
५	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	--
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोंकण विभाग, नवी मुंबई.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोंकण विभाग, नवी मुंबई.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, पुणे विभाग, पुणे.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, पुणे विभाग, पुणे.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.

अ. क्र.	कार्यालयाचे नाव (१)	विभाग प्रमुख (२)	प्रादेशिक कार्यालय प्रमुख (३)
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उप संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, लातूर .	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उप संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, लातूर.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उप संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	उप संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.
	अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने, मुंबई.	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.	--
६	राज्य निवडणूक आयोग, मुंबई	सचिव, राज्य निवडणूक आयोग.	--
७	महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई .	अध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.	--
	महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद.	अध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.	--
	महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर खंडपीठ, नागपूर.	अध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.	--
८	सह्याद्री, हायमाऊंट व नंदगिरी (विलेपार्ले), राज्य अतिथीगृह, मुंबई.	प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, (राजशिष्टाचार शाखा), मंत्रालय, मुंबई.	--
९	लोक आयुक्त व उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई.	प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई.	--
१०	अपर मुख्य सचिव व निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली	अपर निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.	--

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	विभाग प्रमुख	प्रादेशिक कार्यालय प्रमुख
	(१)	(२)	(३)
	राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई.	राज्यपालांचे सचिव, राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई.	--
	राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालय, राजभवन, मुंबई.	राज्यपालांचे सचिव, राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई	--
११	मंत्रालय उपाहारगृहे, मुंबई.	सह / उप सचिव (उपाहारगृहे), सामान्य प्रशासन विभाग	महाव्यवस्थापक, मंत्रालय उपाहारगृहे.
१२	निवास व्यवस्था नियंत्रक कार्यालय, मुंबई.	प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.	--

अनुसूची-२

अ. क्र.	कार्यालयाचे नांव	शासकीय कर्मचाऱ्यांचा गट	बदल्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी
	(१)	(२)	(३)
१	सामान्य प्रशासन विभाग (मंत्रालयीन संवर्ग नियंत्रण कक्ष), मंत्रालय, मुंबई.	मंत्रालयीन गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्ग.	मा.मुख्यमंत्री (सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी मंत्री.)
		मंत्रालयीन गट-ब (अराजपत्रित) व गट-क (अराजपत्रित) संवर्ग	अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग.
	सामान्य प्रशासन विभाग (खुद्द / आस्थापना), मंत्रालय, मुंबई.	विभागातील गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या.	अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (आस्थापना), सामान्य प्रशासन विभाग.
		विभागातील गट-ब व गट-क संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या.	सह / उप सचिव (आस्थापना), सामान्य प्रशासन विभाग.
२	महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.	गट अ, गट ब, गट-क व गट-ड संवर्ग	सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
३	सैनिक कल्याण विभाग, पुणे.	गट अ व गट ब (राजपत्रित) संवर्ग	मा. मंत्री (माजी सैनिक कल्याण)
		गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्ग	संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे,
	सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद.	गट अ व गट ब (राजपत्रित) संवर्ग	मा.मंत्री (माजी सैनिक कल्याण)
		गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्ग	संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद.

अ. क्र.	कार्यालयाचे नांव	शासकीय कर्मचाऱ्यांचा गट	बदल्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी
	(१)	(२)	(३)
४	विमानचालन संचालनालय, मुंबई.	गट अ, गट ब, गट-क व गट-ड संवर्ग	संचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई.
५	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.	गट अ व गट ब (राजपत्रित) संवर्ग	मा.मुख्यमंत्री (सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी मंत्री.)
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.	गट क व गट ड संवर्ग	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर.	गट क व गट ड संवर्ग	संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद.	गट क व गट ड संवर्ग	संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोंकण विभाग, नवी मुंबई.	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोंकण विभाग, नवी मुंबई.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, पुणे विभाग, पुणे.	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, पुणे विभाग, पुणे.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक.	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, लातूर .	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, लातूर.
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

अ. क्र.	कार्यालयाचे नांव	शासकीय कर्मचाऱ्यांचा गट	बदल्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी
	(१)	(२)	(३)
	माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा.	गट क व गट ड संवर्ग	उपसंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.
	अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने, मुंबई.	गट क व गट ड संवर्ग	महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
६	राज्य निवडणूक आयोग, मुंबई.	गट-अ, गट-ब, गट-क, गट-ड संवर्ग	सचिव, राज्य निवडणूक आयोग.
७	महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.	गट-अ, गट-ब, गट-क, गट-ड संवर्ग	अध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण
	महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद.		
	महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर खंडपीठ, नागपूर.		
८	सहयाद्री, हायमाऊंट व नंदगिरी (विलेपार्ले), राज्य अतिथीगृह, मुंबई.	गट-ब, गट-क, गट-ड संवर्ग	उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन-३१, मंत्रालय, मुंबई.
९	अपर मुख्य सचिव व निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.	गट-ब, गट-क, गट-ड संवर्गातील अंतर्गत बदल्या	अपर निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.
	राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई.	गट-ब, गट-क, गट-ड संवर्गातील अंतर्गत बदल्या	राज्यपालांचे सचिव, राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई.
	राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालय, राजभवन, मुंबई.	गट-ब, गट-क, गट-ड संवर्गातील अंतर्गत बदल्या	राज्यपालांचे सचिव, राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई.
१०	मंत्रालय उपाहारगृहे, मुंबई.	गट-ब, गट-क, गट-ड संवर्ग	सह / उपसचिव (उपाहारगृहे), सामान्य प्रशासन विभाग.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

वि. रा. ठाकूर,

शासनाचे उप सचिव.

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralay, Mumbai 400 032, dated the 4th October 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA GOVERNMENT SERVANTS REGULATION OF TRANSFERS AND PREVENTION OF DELAY IN DISCHARGE OF OFFICIAL DUTIES ACT, 2005.

No.MIS-3518/C.R.33/19A.—In exercise of the powers conferred by section 7 of the Maharashtra Government Servants Regulation of Transfers and Prevention of Delay in Discharge of Official Duties Act, 2005 (Mah. XXI of 2006), and in supersession of all earlier rules, orders, instructions of notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby publishes the List of the Heads of Department and Regional Heads of Department within jurisdiction of the General Administration Department for the purposes of the said Act as mentioned in the Schedule-1, appended hereto, and notifies the authorities mentioned in column (3) of the Schedule-2, appended hereto, as the Competent Transferring Authority who shall be competent, under the said Act, to make transfer of the employees mentioned in the column (2) of the said schedule.

SCHEDULE-1

Sr. No.	Name of the Office	Head of the Department	Head of the Regional Office
	(1)	(2)	(3)
1	General Administration Department, Mantralaya, Mumbai	Additional Chief Secretary / Principal Secretary / Secretary (Services), General Administration Department, Mantralaya Department.	--
2	Maharashtra Public Service Commission, Mumbai	Secretary, Maharashtra Public Service Commission, Mumbai.	Secretary, Maharashtra Public Service Commission, Mumbai.
3	Department of Sainik Welfare, Pune.	Director, Department of Sainik Welfare, Pune.	--
	Sainiki Service Preparatory Institute, Aurangabad.	Director, Sainiki Service Preparatory Institute, Aurangabad.	--
4	Directorate Of Aviation, Mumbai.	Principal Secretary (Aviation), General Administration Department.	Director, Directorate of Aviation, Mumbai.
5	Directorate General of Information and Public Relations, Mumbai	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mumbai	--
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Nagpur-Amravati Division, Nagpur.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Nagpur-Amravati Division, Nagpur.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Marathwada Division, Aurangabad.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Marathwada division, Aurangabad.

Sr. No.	Name of the Office	Head of the Department	Head of the Regional Office
	(1)	(2)	(3)
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Konkan Division, Navi Mumbai.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Konkan division, Navi Mumbai.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Pune Division, Pune.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Pune Division, Pune.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Nashik Division, Nashik.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Nashik Division, Nashik.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Amravati.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Amravati.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Kolhapur.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Kolhapur.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Latur.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Latur.
	Directorate General of Information and Public Relations, Maharashtra Information Centre, New Delhi.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Maharashtra Information Centre, New Delhi.
	Directorate General of Information and Public Relations, Maharashtra Information Centre, Panaji-Goa.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Kolhapur Division, Kolhapur.
	Examiner of Books and Publications, Mumbai.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.	--
6	State Election Commission, Mumbai	Secretary, State Election Commission.	--
7	Maharashtra Administrative Tribunal, Mumbai.	Chairman, Maharashtra Administrative Tribunal, Mumbai.	--

Sr. No.	Name of the Office	Head of the Department	Head of the Regional Office
	(1)	(2)	(3)
	Maharashtra Administrative Tribunal, Aurangabad Bench, Aurangabad.	Chairman, Maharashtra Administrative Tribunal, Mumbai.	--
	Maharashtra Administrative Tribunal, Nagpur Bench, Nagpur.	Chairman, Maharashtra Administrative Tribunal, Mumbai.	--
8	Sahyadri, Highmount and Nandagiri (Vileparle), State Guest House, Mumbai.	Principal Secretary, General Administration Department (Protocol), Mantralaya, Mumbai.	--
9	Office of the Lok Ayukta & Upa Lok Ayukta, Mumbai.	Registrar, Office of the Lok Ayukta & Upa Lok Ayukta, Mumbai.	--
10	Additional Chief Secretary and Residential Commissioner, Maharashtra Sadan, New Delhi	Additional Residential Commissioner, Maharashtra Sadan, New Delhi	--
	Office of the Secretary to Governor, Rajbhavan, Mumbai	Secretary to Governor, Office of the Secretary to Governor, Rajbhavan, Mumbai	--
	Office of the Comptroller of Household to the Governor of Maharashtra, Rajbhavan, Mumbai	Secretary to Governor, Office of the Secretary to Governor, Rajbhavan, Mumbai	--
11	Mantralaya Canteens, Mumbai.	Joint / Deputy Secretary (Canteens), General Administration Department.	General Manager, Mantralaya Canteens.
12	Office of the Controller of Accommodation, Mumbai.	Principal Secretary and Chief Protocol Officer, General Administration Department, Mantralaya, Mumbai.	--

SCHEDULE-2

Sr. No.	Name of the Office	Government Employees' Group	Competent Authority to make transfer
	(1)	(2)	(3)
1	General Administration Department (Mantralaya Cadre Controller), Mantralaya, Mumbai	Mantralaya Cadre Group-A & Group-B (Gazetted).	Hon. Chief Minister (General Administration Department Minister).
		Mantralaya Cadre Group-B (Non-gazetted) & Group-C Cadre	Additional Chief Secretary / Principal Secretary / Secretary (Services), GAD, Mantralaya Department

Sr. No.	Name of the Office	Government Employees' Group	Competent Authority to make transfer
	(1)	(2)	(3)
	General Administration Department (Proper / Establishment), Mantralaya, Mumbai	Internal transfer of Group-A Cadre officers of the department	Additional Chief Secretary / Principal Secretary / Secretary (Establishment), GAD, Mantralaya Department.
		Internal transfer of Group-B & Group-C Cadre officers / employees of the department	Joint / Deputy Secretary (Establishment), GAD, Mantralaya Department.
2	Maharashtra Public Service Commission.	Group-A, Group-B, Group-C and Group-D Cadre	Secretary, Maharashtra Public Service Commission, Mumbai.
3	Department of Sainik Welfare, Pune.	Group-A & Group-B (Gazetted) Cadre	Hon.Minister (Ex-Sainik Welfare)
		Group-C and Group-D (Non-gazetted) Cadre	Director, Department of Sainik Welfare, Pune.
	Sainiki Service Preparatory Institute, Aurangabad.	Group-A & Group-B (Gazetted) Cadre	Hon.Minister (Ex-Sainik Welfare)
		Group-C and Group-D (Non-gazetted) Cadre	Director, Sainiki Service Preparatory Institute, Aurangabad.
4	Directorate Of Aviation, Mumbai.	Group-A, Group-B, Group-C and Group-D Cadre	Director, Directorate of Aviation, Mumbai.
5	Directorate General of Information and Public Relations, Mumbai.	Group-A & Group-B (Gazetted) Cadre	Hon. Chief Minister (General Administration Department Minister).
	Directorate General of Information and Public Relations, Mumbai.	Group-C and Group-D Cadre	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mumbai.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Nagpur-Amravati Division, Nagpur.	Group-C and Group-D Cadre	Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Nagpur-Amravati Division, Nagpur.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Marathwada Division, Aurangabad.	Group-C and Group-D Cadre	Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Marathwada Division, Aurangabad.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Konkan Division, Navi Mumbai.	Group-C and Group-D Cadre	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Konkan Division, Navi Mumbai.

Sr. No.	Name of the Office	Government Employees' Group	Competent Authority to make transfer
	(1)	(2)	(3)
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Pune Division, Pune.	Group-C and Group-D Cadre.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Pune Division, Pune.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Nashik Division, Nashik.	Group-C and Group-D Cadre.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Nashik Division, Nashik.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Amravati.	Group-C and Group-D Cadre.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Amravati.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Kolhapur.	Group-C and Group-D Cadre.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Kolhapur.
	Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Latur.	Group-C and Group-D Cadre.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Latur.
	Directorate General of Information and Public Relations, Maharashtra Information Centre, New Delhi.	Group-C and Group-D Cadre.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Maharashtra Information Centre, New Delhi.
	Directorate General of Information and Public Relations, Maharashtra Information Centre, Panaji-Goa.	Group-C and Group-D Cadre.	Deputy Director (Information), Directorate General of Information and Public Relations, Divisional Information Office, Kolhapur Division, Kolhapur.
	Examiner of Books and Publications, Mumbai.	Group-C and Group-D Cadre.	Director General, Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai.
	State Election Commission, Mumbai.	Group-A, Group-B, Group-C and Group-D Cadre.	Secretary, State Election Commission.

Sr. No.	Name of the Office	Government Employees' Group	Competent Authority to make transfer
	(1)	(2)	(3)
7	Maharashtra Administrative Tribunal, Mumbai.	Group-A, Group-B, Group-C and Group-D Cadre.	Chairman, Maharashtra Administrative Tribunal.
	Maharashtra Administrative Tribunal, Aurangabad Bench, Aurangabad.		
	Maharashtra Administrative Tribunal, Nagpur Bench, Nagpur.		
8	Sahyadri, Highmount and Nandagiri (Vileparle), State Guest House, Mumbai.	Group-B, Group-C and Group-D Cadre.	Deputy Secretary, General Administration Department, Desk-31, Mantralaya, Mumbai.
9	Additional Chief Secretary and Residential Commissioner, Maharashtra Sadan, New Delhi.	Internal transfer of Group-B, Group-C and Group-D Cadre.	Additional Residential Commissioner, Maharashtra Sadan, New Delhi.
	Office of the Secretary to Governor, Rajbhavan, Mumbai.	Internal transfer of Group-B, Group-C and Group-D Cadre.	Secretary to Governor, Office of the Secretary to Governor, Rajbhavan, Mumbai.
	Office of the Comptroller of Household to the Governor of Maharashtra, Rajbhavan, Mumbai.	Internal transfer of Group-B, Group-C and Group-D Cadre.	Secretary to Governor, Office of the Secretary to Governor, Rajbhavan, Mumbai.
10	Mantralaya Canteens, Mumbai.	Group-B, Group-C and Group-D Cadre.	Joint / Deputy Secretary (Canteens), General Administration Department.

By order and in the name of the Governor of Maharashtra.

V. R. THAKUR,

Deputy Secretary, to Government.